



भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
मालमत्ता कराची पावती

प्रमाण क्र. ३
तेलीपाडा
भूभाग २

(नमुना नं. ४१ नियम ७८)
लेखावर्ष २०१६ - २०१७

मालमत्ता क्रमांक : ३०३/२

Consumer ID : 21304

पावती क्रमांक

सी-३१२६२

मालकचे नाव : श्री. जयप्रकाश भावजीलाल जीपाठी

दिनांक

११-११-२०१६

कराचे नाव	थकबाकी	चालू	एकुण जमा रक्कम
१ मालमत्ता कर	०	१,८८४	१,८८४
२ विशेष शिक्षण कर	९६६	२१८	१,१८४
३ वृक्षकर	०	७२	७२
४ महाराष्ट्र शासन शिक्षण कर	०	४३४	४३४
५ रोजगार हमी कर	०	०	०
६ जल निःस्सारण कर	०	०	०
७ विशेष स्वच्छता कर	०	०	०
८ जल लाभ कर	०	०	०
९ मल लाभ कर	०	०	०
१० अग्निशमन कर	०	०	०
११ पाणीपट्टी	०	१०८	१०८
१२ शास्ती	०	०	०
१३ व्याज	०	०	०
१४ नोटिस फी	०	०	०
१५ वॉरंट फी	०	०	०
१६ ईतर	०	०	०
	९६६	२,७१६	३,६८२

सुट/खिटे

६८

एकुण जमा :- रु. तीन हजार सहाशे चौदा फक्त

एकुण जमा

३,६१४

शेरा

कर वसुली लिपीक

शिवंडी निजामपूर नगर परिषद

(शिवंडी, जि. ठणे)

जा. नं. अंमिसमंत्र : 2645

दिनांक : 93/99/2009

श्री. श्रीमती

राहणार

श्री. जयप्रकाश माचजीराव त्रिपठी

सेळीपाडा

आपले तारीख 30/90/2009 च्या दिनांकाची अर्जावरून व जरूरत पाहता हजर केले या वरून घट नं. 803 सेळीपाडा चे घर (ईमला) खालील इसगाचे नावे दिनांकाद करून जरूर तो दाखला रजिस्ट्री ठेवण्यांत आला आहे. तरी सदर घराचा रेंणे असलेला कर शरणेची तजवीज करावी.

सेळीपाडा माळसागा क्र. 303 ची, मिळकत संख्या

माळसागा नावे कायम ठेवून सदर मिळकती पत्नी दुसऱ्या मजक्यावरील

०४५५ क्र. पुण्या एक लोक श्री. जयप्रकाश माचजीराव त्रिपठी

यांच्या नावे दि. 24/90/2009 चे रक्कम वंत क्र. 8229 नुसार

दिनांकाद करून त्यास फेर क्र. 803/2 मसा देवून त्यास वार्षिक मो

रु 1042/102.70 = 9.17% हाकी वार्षिक कर माळसागा कायम पुणेनो योमोद.

मुख्याधिकारी
शिवंडी निजामपूर नगरपरिषद,
शिवंडी.

घट :- वकूली फारकान यांचे कडे सदरचा फेरफार करणे व धसुली कमीता रवाना
टिप :- दिनांकाद बालत नकार इतकत जा वाहू निर्माठा शाल्यास
सदरचा आदेशा रद्द समजोत येईल याची नोंद घ्यावी.

Share Certificate No. 7 Member's Register No. 31 No. of Shares 35

Share Certificate

JASMOHAN

Co-operative Housing Society Ltd.

BHIWANDI

(Registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960)

Registration No. TNA/BWI/HSG/TC/14707/2003-04 Date 05-03-2004

This is to certify that Shri/Smt./Ms. JAYPRAKASH MOUJILAL

TRIPATHI is the Registered Holder of FIVE fully paid up share

Rs. FIFTY each numbered from 31 to 35 both inclusive, in

JASMOHAN Co-operative Housing Society Ltd., BHIWANDI

subject to the Bye-laws of the said Society.

Given under the Common Seal of the said Society on BHIWANDI

5th day of MARCH 2004

Whatteda
Authorised
M.C. Member

Secretary
Secretary

Chairman
Chairman

(P.T.O.)

पावती क्र.

नोंदणी ३९ म.
Regn. 39 m.

दस्तावेजाचा/अर्जाचा अनुक्रमांक ४२२९/२५

दिनांक २८-१०-१९५५

दस्तावेजाचा प्रकार-

सादर करणाराचे नाव-

खालीलप्रमाणे फी मिळाली:-

- नोंदणी फी
- नक्कल फी (फोलिओ)
- पृष्ठांकनाची नक्कल फी
- टपालखर्च
- नकला किंवा जापने (कलम ६४ ते ६७)
- शोध किंवा निरीक्षण
- दंड-कलम २५ अन्वये
- कलम ३४ अन्वये
- श्रमाणित नकला (कलम ५७) (फोलिओ)
- इतर फी (मागील पानावरील) बाब क्र.

व.	फ.
१	४०५०
२	९३०
३	२
४	३
५	३५
४८०	

**Received Regn. fee by Challan/
Demand Draft/Pay Order Vide No.**
 ... Di. 22/10/55
 Payee Bank
 Rs. ... एकूण
 (Subject to Realisation)
 (नोंदणी फी व नोंदणीकृत डाकेने पाठवली जाईल.
 २४१०/५५ येथी तयार होईल व या कार्यावध्यात देण्यात येईल.
 दुय्यम निबंधक.

दस्तावेजाचा
नक्कल


नाव दिलेल्या व्यक्तीच्या नावे नोंदणीकृत डाकेने पाठवावा. **दुय्यम निबंधक, चिबंदी**
हवाली करावी

सादरकर्ता
सादरकर्ता

OFFICE OF THE SUB-REGISTRAR
BHIVANDI, DIST. THANE
MAH/CCRA/04

भारत 00223 महाराष्ट्र
129369 OCT 19 2001
R.0010500/PB1001
INDIA STAMP DUTY MAHARASHTRA

चलन नं. 24 दिनांक १९/१०/२००१
म.क. पदा 5 नं. 2 पाचशे भाग।




AGREEMENT TO SALE

(Valued Rs.4,75,000/-)

(Stamp Rs.10,500/-)


Dated this 22nd day of October, 2001.



...2...

THIS AGREEMENT TO SALE has been made & entered into at Bhiwandi, (Dist.Thane) on this 22nd day of October, 2001 Between (1) SHRI NARESH PURSHOTTAM PANCHMATIYA, adult, Occ: Business of 44, Navi Chawl, City Market, Bhiwandi, (Dist. Thane) hereinafter referred to as "THE VENDOR" (which expression shall unless repugnant to the context or meaning thereof shall mean and include his heirs, successors, executors, administrators, representatives and assigns etc.) Party of the First Part ; A N D (1) SHRI JAYPRAKASH MOUJILAL TRIPATHI, adult, Occ: Business, residing at 1099, Sai Sadan, 3rd Floor, Chandan Baug, Bharat Colony, Kamatghar, Bhiwandi, (Dist. Thane) hereinafter referred to as "THE PURCHASER" (which expression shall unless repugnant to the context or meaning thereof shall mean and include his heirs, successors, executors, administrators, representatives and assigns etc.) Party of the Second Part ;

THAT, vide Agreement to Sale dated __/__/2001 the Vendor hereto has agreed to purchase one self contained Flat admeasuring about 745 sq.fts. Builtup area or thereabouts bearing Flat No.203 on Second floor, of JASMOHAN APARTMENT M.H.No.303, Telipada, Bhiwandi constructed on Land



...3...

bearing C.T.S. No.9004-P, 9016 to 9021-P S.No.10 H.No.2 at Village : Kamatghar, within the limits of Bhiwandi Nizampur Municipal Council, Bhiwandi, (Dist: Thane) from M/S MRH CONSTRUCTIONS, Bhiwandi (hereinafter referred to as "THE SAID FLAT").

THAT, the said Agreement is duly registered with The Sub Registrar, Bhiwandi vide Reg. Sr. No.3797 dated 27/09/2001.

THAT, N.A. Order of the land lying beneath is sanctioned by Mamledar, Bhiwandi vide N.A. Order No.NAP-SR-58 dated 24/01/1957.

AND, from the date of purchase the Vendor is in absolute peaceful possession of the said Flat having clear and marketable title free from all encumbrances and legally competent and even otherwise sufficiently entitled to the said Flat intends to dispose off the same.

THAT, the said Flat is subject to the provision of Maharashtra Flat Ownership Act, 1963 and Co-op Societies Act, 1960, N.O.C. of the Builder is required for transfer of the said Flat in favour of Purchaser hereto. And accordingly the Vendor has obtained necessary N.O.C. from the

8229 / 819E
2009

...4...

Builder for transfer of said Flat in favour of Purchaser which is enclosed herewith.

AND, after negotiation between the parties hereto, the Vendor has agreed to sell and the Purchaser has agreed to purchase the said Flat for a total consideration amount of Rs.4,75,000/- (Rupees Four Lac Seventy Five Thousand Only) on the terms and conditions agreed upon between the parties hereto as follows :-


NOW THIS AGREEMENT AND IT IS EXPRESSLY

AGREED BY AND BETWEEN THE PARTIES

HERETO AS FOLLOWS :

1. THAT, the Vendor has agreed to sell and the Purchaser has agreed to purchase the said flat admeasuring about 745 sq.fts. Builtup area or thereabouts bearing Flat No.203 on Second floor of Jasmohan Apartment, M.H.No.303 Telipada, Bhiwandi, (Dist: Thane) for a total consideration amount of Rs.4,75,000/- (Rupees Four Lac Seventy Five Thousand Only).

2. THAT, the Purchaser shall pay the consideration amount of Rs.4,75,000/- (Rupees Four Lac Seventy Five Thousand Only) to the Vendor for the said Flat as per details below:-



...6...

5. THAT, the Vendor submits that he has not parted with or transferred his rights or interest in the said flat in favour of any other persons by any oral or written Agreement or commitment.

6. THAT, the Vendor covenant to indemnify and keep indemnified and harmless to the Purchaser against any persons claiming through or on his behalf at Law or Equity or Trust.

7. THAT, the Vendor further declare that he has not obtained any loan or hypothecate or mortgage the said flat with any Bank or financial institution or persons.

8. THAT, the Vendor covenant to prove his Title to the said flat as clear and marketable at his own cost and expenses.

9. THAT, the Vendor agreed to pay all the taxes and charges pertaining to the said flat to the Society and/or all other concerned Authority till the date of possession.

10. THAT, the Purchaser shall not demand possession of the said flat without making full and final payment of consideration amount.



...7...

11. THAT, the Purchaser shall observe all the terms and conditions of the Society.

12. THAT, the Purchaser shall bear expenses of Stamp Duty, Registration fees, Society transfer fees and other related expenses.

SCHEDULE "B"

All THAT PARTS AND PARCELS of One self Contained Flat admeasuring about 745 sq.fts. builtup area or thereabouts bearing Flat No.203 on Second floor of Jasmohan Apartment , M.H.No.303, Telipada, Bhiwandi constructed on Land bearing S.No.10 H.No.2 C.T.S. No.9004-P, 9016 to 9021-P at Village: Kamatghar, Bhiwandi, (Dist: Thane) within the limits of Bhiwandi Nizampur Municipal Council, Bhiwandi, (Dist. Thane) and Sub Division and Sub Registration office: Bhiwandi and Division and District Thane.

The said Land is bounded as follows :-

Towards' North : S.No.10/1/1

Towards' South : S.No.10/3 and Approach Road

Towards' East : S.No.10/1

Towards' West : S.No.10/2


ब व ड
8229 / 198
२००१

...8...


IN WITNESS WHEREOF, the parties hereto have set and subscribed their hands and seal at Bhiwandi on the day and the year written hereinabove :-

SIGNED, SEALED & DELIVERED BY the withinnamed "THE VENDOR"


1) SHRI NARESH PURSHOTTAM PANCHMATIYA, in the presence of



(THE VENDOR)




(S. D. Patwari)




(Ajay Kumar Tripathi)

SIGNED, SEALED & DELIVERED BY the withinnamed "PURCHASER"


SHRI JAYPRAKASH MOUJILAL TRIPATHI, in the presence of



(THE PURCHASER)




(S. D. Patwari)



(Ajay Kumar Tripathi)

RECEIPT

RECEIVED Rs.95,000/- (Rupees Ninety Five Thousand Only) from Shri Jayprakash Moujilal Tripathi of Bhiwandi as earnest money towards part payment of consideration amount for Flat No.203,



...9...

second floor, M.H.No.303, Telipada, Jasmohan
Apartment, Bhiwandi, (Dist :Thane).

I SAY RECEIVED

RS.95,000/-

(SHRI NARESH PURSHOTTAM PANCHMATIYA)



भिवंडी-निजामपूर नगर परिषद



परवानगी नंबर :- टिपी/ ८९

दिनांक १३.६.१९९५

COMMENCEMENT CERTIFICATE

महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम १८९ (४) व रिजर्नल टाऊन प्लॅनिंग अॅक्ट १९६६

(महाराष्ट्र अॅक्ट नं. ३७) कलम ४५ (१) नुसार

ब व ड

२२१/१०/९६

२००१

भिवंडी यात

श्री/श्रीमती :- अमरजित्ती आनुपालीया व संतः

द्वारा :- आर.आर. कंतल इंजि. ३१; सौदागर माल्ला

आपण आमचेकडे दि. ५.१.१९९४ रोजी बांधकाचे परवानगीसाठी अर्ज केला त्याचा विचार करता तुम्हांस खाली लिहल्याप्रमाणे सोबतच्या मंजूर प्लॅनिंगप्रमाणे बांधकाम करण्याची परवानगी देण्यात येत आहे. सदर परवानगी (कमन्समेंट सर्टिफिकेट) एक वर्षाचे मुदतीसाठी पात्र राहिल. व त्यास खालीलप्रमाणे शर्ती अटीनकारक राहातील.

१. मालकी :- मीने-कामतदार, सि. स. नं. २००४ पे. २०१६ ते २०२१ पे.

२. बांधकामाचे स्वरूप :- सोबतचे मंजूर नकाशांत दाखविल्या प्रमाणे स्टिक्ट अधिक चार मजलेचे बांधकाम करावे व स्टिक्टचा वापर व्हानतळासाठी व वरील मजल्यांचा वापर रहीवासासाठी करावा.

३. बांधकामाचे :- [मंजूर नकाशा प्रमाणे]

४. होणारे सर्व बांधकाम आपल्या मालकीचे जागेत करावे.

५. पाणीट्याचे पाणी आपल्या मालकीच्या जागेत पडावे.

६. कोणत्याही प्रकारे वाढीव बांधकाम किंवा फेरफार करू नयेत.

७. सिटी सर्वे मालकी अगर व्हिवाट वगैरे हक्काबाबत हरवती निर्माण झाल्यास त्याबाबत सर्व जबाबदारी तुमचेवर राहिल.

८. विनोदती प्लॉट मंजूर झाल्याखेरीज बांधकाम करू नये. त्याबाबतची सर्व जबाबदारी तुमचेवर राहिल.

९. कोणत्याही सवदीवर बांधकाम नगरपालिका परिषदेच्या जागेत होता कामा नये.

१०. अॅक्वाप्रिव्हिी अगर सेप्टिक टँक संडास सरकारने मंजूर केलेल्या स्पेसिफिकेशन प्रमाणे बांधावे.

११. संडास विहीरीपासून ९.१४४ मिटरपेक्षा कमी अंतरावर असू नये.

१२. कॅन्सिशन सर्टिफिकेट घेतल्याशिवाय बांधकामाचा वापर सुरू करू नये.

१३. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर म्यु. पल गटारात सोडून सॅनिटरीचे बाबतीत योग्य ती भवू तरतूदी कराव्या.

१४. बांधकामाबाबत सर्व जबाबदारी मालक व इंजिनियर यांचेवर राहिल.

१५. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५१ नुसार परवानगी रद्द (Revoke) केल्यास यांची सर्व जबाबदारी तुमचेवर राहिल.

(क. मा. पहा)

१५. उपविधी व विकास नियंत्रण नियम क्र. ७२ प्रमाणे बांधकामास सुरवात करणेपूर्वी अॅपेडीवस 'एफ' मध्ये अर्ज करणे

१६. उपविधी व विकास नियंत्रण नियम ७४ च अॅपेडीवस एच नुसार पाया सापसणी प्रमाणपत्रक घेतले शिवाय पाया बांधकामास सुरुवात करू नये.

१७. नियोजित जागेचा व बांधकामाचा वापर फक्त रहींवास साठीच होणे गरजेचे आहे. ह्यासाठी करणेत व बांधकाम मंजूर नकाशा प्रमाणे असावे.

१८. स्थलदर्शक नकाशावर दाखविल्या प्रमाणे नियोजित बांधकामापामुनची पुढील मागील व याजूची अंतरे प्रत्यक्षात जाकोमान असली पाहिजेत.

१९. नियोजित बांधकामास आवश्यक असणाऱ्या पाण्याची व्यवस्था नसल्यास ती व्यवस्था वापरापूर्वी अर्जदार ह्यानी कराव आहे. तसेच सोडपाणी व मॅला निर्मूलन ह्यांची पर्यायी व्यवस्था नसल्यास ती व्यवस्था वापरापूर्वी अर्जदार करावयाची आहे.

२०. नियोजित बांधकामात पंजुरीपेक्षा वेगळे बदल करान्याचे असल्यास किंवा वापर बदल करणेचा असल्यास त्यास परवानगी घेणे आवश्यक आहे.

२१. सदर जागेमध्ये कमीत कमी साडे लाखाचीत. त्याचा विचार भोगवटा प्रमाणपत्र देतेवेळी केला जाई.

२२. जागा, मालकी, वहीवाट रूही, वाटणी, वारस ई. बाबत कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्व आपणावर राहिल व असा परिस्थितीत नगर परिषदेने घेतलेला निर्णय आपणावर बंधन कारक राहिल

२३. भूकंपाचा संभाव्य धोका व त्यापामुन ईमारतीस पोहोचनारी हानी ह्या गोष्टी विचारात घेऊन या इमारत सागाडपाची संरचना (DESIGN) तज्ञ स्ट्रक्चरल इंजिनियर यांचे कडून करावी व त्यानुसारच जागेवर बांधकाम करणे आपणावर बंधनकारक आहे.

२४. स्टीलची उंची भूमिनीच्या पातळीपासुन किमच्या तळापर्यंत ३:१ मिः पेक्षा नतावी तसेच स्टील सभोवताली भिंती बांधु नयेत व स्टीलचा वापर साठी करावा.

ब. व. ड.
२२/११/१६
२००१

सुध्याधिकारी

मिबंडी निजामपूर नगर परिषद

प्रत :- १) मा. जिल्हाधिकारी सा. ठाणे यांचेकडे माहीती करीता सादर
२) विकास अधिकारी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी रवाना.

जा. त. असेम्ब्लेट

श्री. श्रीम

राहजा

कर्जा

नंबर

प्लीशन सर्टिफिकेट

रिस्ता खालील

हा देणेत येत अस

सदर

ता. २१

जाता निव्व

ची आकारणी क

तरो

नगर कार्यालयी

आकारणी कायम

परीब १५१

मिबंडी निजाम

भिवंडी मिजामपूर नगरपालिका परिषद
भिवंडी. (जि. ठाणे)

जा. न असेसमेंट/१९९१

दिनांक: १५/११/९६

नोटीस

ब व ड
४२१/१५१६
२००१

श्री. श्रीमती, विठ्ठल गिरी अहलूवालिया
गाहणार भिवंडी भिवंडी पास

(जा. नं. डी. पी. / ९२ ता. १५/११/९६)

कळविण्यांत येते की, मंजि एकामादार सर्व्हे नंबर ६१०६, ६०६६ व नंबर ०४९
सर्व्हे परवानगी नंबर ८९ दिनांक १३/११/९५ वरून

कॉम्प्लेशन सर्टिफिकेट दिले त्यानुसार सदरचे घर तारखे ११/११/९६ च्याली पूर्ण झाले आहे.
करिता खालील प्रमाणे कर आकारण्यांत येत आहेत. सदर घरास तेमठिया या घर नंबर ३०३
चा देणेत येत असून खालील प्रमाणे कर आकारणी करण्यांत येत आहे.

सदर घराचे वार्षिक भाडे रु. १४९९५२ ठरवित येत आहे परंतु ता. ११/११/९६
ते ता. ३१/११/९६ या मुदतीचे भाडे रु. १२६९६ ठरवित येत आहे. त्यामुळे शेकडा १० टक्के
वजा जातां निव्वळ भाडे रु. ११४२८६. वर कन्सोलिडेटेड प्रॉपर्टी टॅक्स शेकडा १० मुब्या प्रमाणे रु. २६४४
ची आकारणी करणेत येत आहे.


each floor are - 3120 sq. ft.

तरी या बदल काही हरकत असल्यास ही नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांचे तीन आंचे कडे लेखी
तक्रार कार्यालयीन वेळांत करावी. तसे मुदतीत न केल्यास वरील आकारणी आपणांस मान्य आहे असे मुदत घटून
आकारणी कायम करून वसूल केली जाईल कळविते.

तारीख १५/११/९६



प्रसेसमेंट क्लर्क
भिवंडी मिजामपूर नगरपालिका परिषद,
भिवंडी.


मुख्याधिकारी,
भिवंडी नगरपालिका परिषद
भिवंडी.


LAND PLAN DIVISION

(Dist THANA)

S.No 10. PART 2. OWNED BY MOHANLAL FAKIRCHAND AHLUWALIA & SHRI RASKUMAR MANFULSINGH JAIN
BEING RELEAD TO MOHANLAL FAKIRCHAND AHLUWALIA.

S.P.B
38/66/6228
S.No 10

PART No 1/1



VERALA TANK

ROAD TO VERALA TANK

S.No 10 PART 2
AREA BEING RELEAD 1889 sq. MTR
(or 1267 sq yds)

S.No 10 PART 2.
OWNED BY.

MADANLAL JAWARLAL GUPTA
DURGAPRASAD PURSHOTAM GUPTA
AREA 4488.33 sq. mtr
1786 sq. yds.

S.No 1

EAST


SOUTH

S.No 10/3

NA. PLOT

ORDER No

NAP-S.R. 58
24-1-57.



Mohan Lal Fakirchand Ahluwalia
RMS Jain

L. S. Sindhi

Advocate


Prabhu Ali, Vishal Tower, 1st floor, Bhiwandi-421 302.

Hello-02522-22634

Plot No. 003, Bld. No. 9B/10, Gopal Nagar, Kalyan Road, Bhiwandi - 421 302.

Hello-02522-20899

Date:



C E R T I F I C A T E

THIS IS TO CERTIFY that I have investigated

Title of (1)SMT.GURUSHARAN KAUR W/O AMARJEETSINGH

AHLUWALIA & (2)SMT.SIMRAT KAUR W/O UTTAMJITSING

AHLUWALIA, of Bhiwandi to property bearing

C.T.S.No.9004-P and 9016 to 9021-Paiki, at Vil-

lage: Kamatghar, within the limits of Bhiwandi

Nizampur Municipal Council, Bhiwandi,

(Dist.Thane).

THE, Title of (1)SMT.GURUSHARAN KAUR W/O
AMARJEETSINGH AHLUWALIA, & (2)SMT.SIMRAT KAUR W/O
UTTAMJITSING AHLUWALIA, is clear and marketable
free from all reasonable doubts.

Dated this 18th day of May, 2000.

Date : 18/05/2000

SIGNATURE

Place : Bhiwandi

अनुक्रमांक नंबर. ४२२९
सन २००९ चे ~~फौजदार~~
चे २२ तारखेस १२ व ७
चे दरम्यान भिवंडी चे
दुययम निबंधक यांचे कचेरीत आणून
दिला

जय प्रकाश तिसाळी

भारतीय स्टेट बँक शाखा भिवंडी यांचे
चलन क्र. ४४ दिनांक २२/१०/२००९ ने
खालील प्रमाणे फी घेतली

नोंदणी फी-	रु. प.
नक्कल फी-	४०५०/-
(२६) पाने फोलींग	१३०/-
शेरे फी-	२५
रुजवात फी-	३५
फायलिंग फी-	१५१/-
टपाल फी-	-

एकूण फी- ४००१/-

दुययम निबंधक भिवंडी.

१) नरेश पुंड्रवोलतम पंचमतीया
सत्राग. हांदा. व्यापाड.
रा. नवी चाक. भिवंडी

दुययम निबंधक भिवंडी.

जय प्रकाश तिसाळी
भिवंडी

बँकील दुययम विवंधकास माहीन असल्याने
असे निवेदन करीत आहेत की, दस्तावेज
करून देणाचा उपर निर्दिष्ट इसमास
व्यक्तीशः ओळखतात व त्याची ओळख
पटवीतात.

जय प्रकाश तिसाळी

दस्तावेज करून देणार

दिनांक २२ माहे १०/१० २००९

यथाकथित जय प्रकाश तिसाळी
दस्तावेज करून दिल्याचे कबूल करतात

दुययम निबंधक भिवंडी.

ब व ड
४२२९/१५/१६
२००९

जय प्रकाश तिसाळी

ब व ड
8229194114
२००१

१ बुकानि
8229 मंबरी नोंदला

(R)

ड. नि. भिवंडी
बिनांक 28 बाहे ३००१ सव २००१

